

## **M.A.Part I** **Semesterwise Syllabus**

### **Semester I**

- Paper No. 1 Epistemology (Indian)  
Paper No. 3 Moral Philosophy Part I  
Paper No. 5 Basic Concepts in Political Philosophy - Part II  
OR  
Modern Indian Philosophers Part I  
Paper No. 7 Samikhya Darshan  
or  
Vedant DArshan Part I

### **Semester II**

- Paper II Metaphysics ( Indian)  
Paper IV Moral Philosophy Part II  
Paper VI Basic Concepts in Political Philosophy Part II  
or  
Modern Indian Philosophers Part II  
Paper VIII Toga Darshan  
or  
Vedant Daershan Part II

**मराठी रूपांतर**  
**एम. ए. भाग 1 तत्वज्ञान**  
**सेमिस्टर 1**

पेपर कं.-1	ज्ञानशास्त्र (भारतीय)
पेपर कं.-2	नैतिक तत्वज्ञान भाग- 1
पेपर कं.-3	राजकीय तत्वज्ञानातील मुलभूत संकल्पना भाग- 1 किंवा आधुनिक भारतीय तत्वज्ञान भाग -1
पेपर कं.-4	सांख्य- द नि किंवा वेदांत द नि भाग -1

**मराठी रूपांतर**  
**एम. ए. भाग 1 तत्वज्ञान**  
**सेमिस्टर 2**

पेपर कं.-1	सत्ता गास्त्र (भारतीय)
पेपर कं.-2	नैतिक तत्वज्ञान भाग -2
पेपर कं.-3	राजकीय तत्वज्ञानातील मुलभूत संकल्पना भाग -2 किंवा आधुनिक भारतीय तत्वज्ञान भाग- 2
पेपर कं.-4	योग द नि किंवा वेदांत द नि भाग- 2

**M.A. Part-I (Philosophy)**  
**Epistemology (Indian)**  
**Part -I (Compulsory)**  
**Semester- I**

1)	The Nature of Cognition :
	a) Definition and Nature of Prama
	b) Definition and Nature of Pramana.
	c) Kinds of Pramana.
2)	Concept of Perception :
	a) Definition and Nature of Perception
	b) Kinds of Perception
	c) Theories of Perception according to Buddhism and Nyaya Darshan.
3)	A brief study of the following Pramanas :
	a) Anuman
	b) Upamana and Sabda
	c) Arthapatti and Anupalabdhi
4)	Theories of Perceptual error :
	a) Akhyati and Anyathakhyati
	b) Atmakhyati and Asatkhyati
	c) Anirvacaniyakhyati :

**M.A. Part-I (Philosophy)**  
**Metaphysics (Indian)**  
**Part -II (Compulsory)**  
**Semester- II**

1)	Concept of Dravya :
	a) Classification of Padarthas according to vaisesika.
	b) Classification of Dravyas according to Jainism
	c) Classification of Tattvas according to samkhya.
2)	Concept of Causality :
	a) Satkaryavada and Asatkaryavada
	b) Parinamavada and vivartavada.
	c) Pratityasamutpada
3)	Concept of self :
	a) Nature of self according to carvaka
	b) Nature of self according to Jainism
	c) Nature of self according to Buddhism and Vaisesika.
4)	Concept of Universals and Particulars :
	a) Nature of Universals and Particulars
	b) Nature of Universals and Particulars according to Nyaya Darshan.
	c) Nature of Universals and Particulars according to Buddhism

**मराठी रूपांतर**  
**एम.ए. भाग— 1 तत्वज्ञान**  
**ज्ञानशास्त्र (भारतीय)**  
**पेपर—1 अनिवार्य**  
**सत्र पहिले**

1)		ज्ञानाचे स्वरूप :
	अ)	प्रमा – व्याख्या व स्वरूप
	ब)	प्रमाण – व्याख्या व स्वरूप
	क)	प्रमाणांचे प्रकार
2)		संवेदनेची संकल्पना :
	अ)	संवेदन – व्याख्या व स्वरूप
	ब)	संवेदन – प्रकार
	क)	संवेदनेचे सिधांत – बौद्ध व न्याय दर्शन
3)		प्रमाणांचा अभ्यास :
	अ)	अनुमान
	ब)	उपमान आणि भाव्य
	क)	अर्थापत्ती आणि अनुपलब्दि
4)		ख्याति सिधांत
	अ)	अख्याति आणि अन्यथा ख्याति
	ब)	आत्मख्याति आणि असत्‌ख्याति
	क)	अनिर्वचनिय ख्याति

**मराठी रूपांतर**  
**एम.ए. भाग— 2 तत्वज्ञान**  
**सत्ताशास्त्र (भारतीय)**  
**पेपर—2 अनिवार्य**  
**सत्र दुसरे**

1)	द्रव्य संकल्पना :	
	अ)	पदार्थाचे वर्गीकरण – वै ऐशिक दर्शन
	ब)	द्रव्याचे वर्गीकरण – जैन दर्शन
	क)	सांख्यकृत तत्वांचे वर्गीकरण
2)	कारण संकल्पना :	
	अ)	सत्कार्यवाद आणि असत्कार्यवाद
	ब)	परिणामवाद आणि विवर्तवाद
	क)	प्रतीत्यसमुत्पाद
3)	आत्मा / जीव संकल्पना	
	अ)	आत्म्याच्या स्वरूपाविशयी चार्वाकांचे मत
	ब)	जैनांच्या मते जीवाचे स्वरूप
	क)	बौद्ध आणि वै ऐशिकांच्या मते आत्म्याचे स्वरूप
4)	सामान्य आणि विशेषांची संकल्पना :	
	अ)	सामान्यांचे विशेषांचे स्वरूप
	ब)	न्याय दर्शनानुसार सामान्य आणि विशेषांचे स्वरूप
	क)	बौद्ध दर्शनानुसार सामान्य आणि विशेषांचे स्वरूप

### Books for Reading

1.	Datta D.N. :	Six Ways of knowing, University of Calcutta, 1950
2.	Athalye and Bodas (Trans and ed.) :	Tarksangraha of Annambhatta, Bori, Pune 1963
3.	Chatterjee :	The Nyaya theory of knowledge
4.	के.रा. जोगी :	न्याय सिध्दांत मुक्तावली (अनु.)
5.	डॉ.सौ.नलिनी चाफेकर :	तर्कसंग्रह (मराठी अनुवाद विवेचन यासह ) प्रकाशन— म.ग. चाफेकर, पुणे.
6.	के.रा. जोगी :	(अनु.) न्यायसिध्दांत मुक्तावली.
7.	M.Hiriyanna :	Outlines of Indian Philosophy.
8.	B.G. Ketkar :	भारतीय तत्वज्ञानाची रूपरेशा (अनु.)
9.	श्री.निवास दीक्षित :	भारतीय तत्वज्ञान

10.	डॉ. त्र. ना. जो. पी :	भारतीय तत्वज्ञानाचा बृद्ध इतिहास
11.	पी. डी. चौधरी	भारतीय तत्वज्ञान
12.	दे. द. वाडेकर	मराठी तत्वज्ञान महाकोश (1,2,3 खंड)

**M.A. Part-I (Philosophy)**  
**Moral Philosophy**  
**Part -I (Compulsory)**  
**Semester - I**

1)	Introduction :	
	a)	Definition and problems of Meta- Ethics
	b)	Normative Ethics and Meta-Ethics
	c)	Classification of Meta-Ethical Theories
2)	Kantian Ethics :	
	a)	Goodwill, Duty and Moral law
	b)	Nature and kinds of Imperatives
	c)	Categorical Imperatives.
3)	Mill's Utilitarianism :	
	a)	Nature and Background
	b)	Principle of Utility
	c)	Utility and Justice
4)	Ethical Naturalism :	
	a)	G.E. Moores Notion of Good
	b)	Criticism of Naturalism
	c)	Naturalistic fallacy

**M.A. Part-I (Philosophy)**  
**Moral Philosophy**  
**Part -I (Compulsory)**  
**Semester - II**

5)	Emotivism :
	a) Definition and Nature of Emotivism
	b) Stevenson's Emotive Theory
6)	Prescriptivism :
	a) Definition and Nature of Prescriptivism
	b) R.M. Hare's theory of Prescriptivism
	c) Criticism and Evaluation
7)	Descriptivism :
	a) Definition and Nature of Descriptivism
	b) Geach's Theory of Descriptivism
	c) Philippa Foot's Theory of Descriptivism
8)	Non-Naturalism :
	a) Nature and Background of Non-Naturalism
	b) Objectivism and Intuitionism
	c) Nowell Smith's Criticism about Intuitionism.

**मराठी रूपांतर**  
**एम.ए. भाग— 1 तत्वज्ञान**  
**नैतिक तत्वज्ञान पेपर— I**  
**सत्र पहिले**

1)	प्रास्ताविक
अ)	अधि—नीतिशास्त्र – व्याख्या व स्वरूप
ब)	आदर्शक नीतिशास्त्र व अधि—नीतिशास्त्र
क)	अधि—नीति गास्त्रीय सिध्दांतांचे वर्गीकरण
2)	कांटचे नीति गास्त्र
अ)	भाग्य संकल्प कर्तव्य आणि नैतिक नियम
ब)	आदे गांचे स्वरूप व प्रकार
क)	निरूपाधिक आदे ।
3)	मिल्लचा उपयुक्ततावाद
अ)	स्वरूप व पार्वतीमी
ब)	उपयुक्ततेचे तत्व
क)	उपयुक्तता आणि न्याय
4)	नीति गास्त्रीय निसर्गवाद
अ)	जी.ई. मूर यांची 'चांगले' ही संकल्पना
ब)	निसर्गवादा वरील टीका
क)	प्राकृतिक हेत्वाभास

**मराठी रूपांतर**  
**एम.ए. भाग— 1 तत्वज्ञान**  
**नैतिक तत्वज्ञान पेपर— II**  
**सत्र दुसरे**

1)		भावनिकतावाद
	अ)	भावनिकतावाद – व्याख्या व स्वरूप
	ब)	स्टीव्हनसनची भावनिकता उपपत्ती
2)		आदे आत्मकवाद
	अ)	आदे आत्मकवाद – व्याख्या व स्वरूप
	ब)	आर. एम. हेअरची आदे आत्मकवदाची उपपत्ती
	क)	परीक्षण व मूल्यमापन
3)		वर्णनवाद
	अ)	वर्णनवाद – व्याख्या व स्वरूप
	ब)	'गीच' यांची वर्णनवादी उपपत्ती
	क)	'फिलिप फूट'ची वर्णनवादी उपपत्ती
4)		अ— निसर्गवाद
	अ)	अनिसर्गवादाचे स्वरूप व पाश्वर्भूमी
	ब)	वस्तुनिश्ठतावाद आणि अंतःप्रज्ञावाद
	क)	अंतःप्रज्ञावादासंबंधी नॉवेल स्मिथ यांची टीका.

**Books for Reading**

1.	Paton H.J.	The Moral Law Kant,s Groundwork of the Metaphysics of Morals, Hute chinson University Press
2.	Mill J.S.	Utilitarianism Everyman's Library, London
3.	Moore G.E.	Principia Ethica
4.	Smith Nowell	Ethics
5.	Stevenson C.L.	Ethics & Language

6.	Hare R.M.	Language of Morals
7.	Hudson W.D.	Modern Moral Philosophy Macmillan, 1983
8.	Foot, Philippa	Theories of Ethics
9.	Warnock, Mary	Ethics since 1900
10.	दीक्षित श्रीनिवास	नीतिमीमांसा (आवृती दुसरी ) महाराश्ट्र ग्रंथ भांडार – कोल्हापूर.
11.	दीक्षित श्रीनिवास	इ.स. 1900 पासूनचा नीतिविचार (अनु.) कॉन्टिनेन्टल प्रका न, पुणे.
12.	दे अपांडे दि.य.	नीति आस्त्राचे प्र न
13.	रेगे मे.पु.	पा चात्य नीति आस्त्राचा इतिहास
14.	बखले सु.वा.	आद फ नीति आस्त्र
15.	गायधने सुरेंद्र	मूल्यनिवेदन : एक अतिनीतिशास्त्रीय चिकित्सा (प्रगतीशील प्रकाशन, नागपूर)

**M.A. Part-I (Philosophy)**  
**Basic Concepts in Political Philosophy**  
**Part-I**  
**Semester - I**

1)		The Concept of Freedom :
	a)	The meaning of Freedom
	b)	Determinism and indeterminism
	c)	J.S. Mill's Concept of freedom
2)		The Concept of Equality :
	a)	The meaning of Equality
	b)	Various aspects of Equality
	c)	Mahatma Phule and Dr.Ambedkar on Equality
3)		The Concept of Justice :
	a)	The meaning of Justice
	b)	Various aspects of Justice
	c)	John Rawal's Concept of Justice
4)		The Concept of Fraternity :
	a)	The meaning of Fraternity :
	b)	Equality, Freedom and Fraternity –their relation
	c)	Dr.B.R. Ambedkar on Fraternity

**M.A. Part-I (Philosophy)**  
**Basic Concepts in Political Philosophy**  
**Part-I**  
**Semester - II**

1)	The Concept of Democracy
a)	The Meaning and foundation of Democracy
b)	H.J. Laski's Concept of Democracy
c)	Pt. Nehru's Views on Democracy
2)	Neo Marxism and Socialism :
a)	Diffence between Marxism and Neo Marxism
b)	Gramcys concept of Hegemony, working Council
c)	Luca's views on Neo Marxism
3)	Secularism :
a)	The Meaning of secularism
b)	Various Aspects of Secularism
c)	The Indian Context of the Problem of Secularism
4)	Rights and Duties :
a)	The Meaning of Rights and Duties
b)	The Theory of Natural Right
c)	Duties of Citizens

**मराठी रूपांतर**  
**एम.ए. भाग— 1 तत्वज्ञान**  
**राजकीय तत्वज्ञानातील मूलभूत संकल्पना**  
**पेपर— 1**  
**सत्र पहिले**

1)		स्वातंत्र्याची संकल्पना :
	अ)	स्वातंत्र्याचा अर्थ
	ब)	नियतीवाद व अनियतीवाद
	क)	जे.एस. मिल्लची स्वातंत्र्याची संकल्पना
2)		समतेची संकल्पना :
	अ)	समतेचा अर्थ
	ब)	समतेची विविध अंगे (पैलू)
	क)	महात्मा फुले आणि डॉ.आंबेडकर यांचे समताविशयक विचार
3)		न्यायाची संकल्पना :
	अ)	न्यायाचा अर्थ
	ब)	न्याय संकल्पनेची विविध अंगे (पैलू)
	क)	जॉन रॉलसची न्यायाची संकल्पना
4)		बंधुत्वाची संकल्पना :
	अ)	बंधुत्वाचा अर्थ
	ब)	समता, स्वातंत्र्य व बंधुता – संबंध
	क)	डॉ.बी.आर. आंबेडेकर यांचे बंधुत्वविशयक विचार

**मराठी रूपांतर**  
**एम.ए. भाग— 1 तत्वज्ञान**  
**राजकीय तत्वज्ञानातील मूलभूत संकल्पना**  
**पेपर— 2**  
**सत्र दुसरे**

1)		लोक आहीची संकल्पना :
	अ)	लोक आहीचा अर्थ व आधारतत्वे
	ब)	एच.जे. लास्कीची लोक आहीची संकल्पना
	क)	पं. नेहरुंचे लोक आहीविशयक विचार
2)		नव मार्क्सवाद आणि समाजवाद
	अ)	मार्क्सवाद व नव मार्क्सवाद यातील फरक
	ब)	ग्रामसीची अधिसत्ता व कामगार परिषदेची संकल्पना
	क)	लुकाचे नवमार्क्सवादा संबंधिचे विचार
3)		धर्मनिरपेक्षतेची संकल्पना :
	अ)	धर्मनिरपेक्षतेचा अर्थ
	ब)	धर्मनिरपेक्षतेचे विविध पैलू
	क)	पंडित नेहरुंची धर्मनिरपेक्षतेविषयीची संकल्पना
4)		हक्क आणि कर्तव्ये :
	अ)	हक्क आणि कर्तव्ये यांचे अर्थ
	ब)	नैसर्गिक हक्काचा सिधांत
	क)	नागरिकांची कर्तव्ये

**M.A. Part-I (Philosophy)**  
**Basic Concepts in Political Philosophy**  
**Part -III (a)**  
**Books for Reading**

1.	Problems of Political Philosophy	D.D. Raphael
2.	An Introduction to political Philosophy	Alan Ryan.
3.	Political Philosophy	Anthony Quinton
4.	Political Theory	Brecht
5.	The Theory of Justice	J. Rawals
6.	Political Theory	G.C. Field
7.	A History of political Theory	Sabine G.H.
8.	Republic	Plato
9.	On Liberty	J.S. Mill
10.	Equality	F.H. Tawn
11.	Political Ideals	C.D. Bruns
12.	Communist Manitesto	Karl Marx
13.	Philosophy of Right	Hegel
14.	Thinkers of Indian Renaissance	Bishop
15.	भारतीय राजकीय विचारवंत	भा.ल. भोळे
16.	राजकीय वि लेशण	भा.ल. भोळे
17.	समाजिक तत्वज्ञान	हेमचंद्र धर्माधिकारी
18.	प्रारंभिक समाज एवं राजनीति द नि	अ गोकुमार वर्मा
19.	विसाव्या शतकातील राजकीय विचारवंत (संपादित)	प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार(प्रबोधन प्रकाशन नागपूर)
20.	विसाव्या शतकातील समाजशास्त्रज्ञ (संपादित)	प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार(प्रबोधन प्रकाशन नागपूर)

**M.A. Part-I (Philosophy)**  
**Modern Indian Philosophers**  
**Part -I**  
**Semester - I**

1)	Vivekananda :
	a) Practical Vedanta
	b) Universal Religion
	c) Views on Education
2)	Aurobindo :
	a) The Concept of Evolution
	b) Mind and supermind
	c) The Concept of Integral Yoga
3)	Lokmanya Tilak :
	a) The Concept of Swaraj & Views on Swadeshi
	b) Critique of Bhagadgita - Karmayoga
	c) The Concept of National Education
4)	M.K. Gandhi :
	a) Truth and Non-Violence and Erds and means
	b) Sattyagraha, meaning Principles and Nature
	c) Varias Sattyagrahas Carried out by M.K.Gandhi

**M.A. Part-I (Philosophy)**  
**Modern Indian Philosophers**  
**Part -II**  
**Semester - II**

1)	Ravindranath Tagore :
	a) Religion of Man
	b) Views on Nature and Art
	c) Views on Education
2)	Dr. S. Radhakrishnan
	a) Intellect and Intuition
	b) Idealistic View of Life

	c)	Views on Education
3)		Dr.B.R. Ambedkar :
	a)	Freedom, Equality and fraternity
	b)	Dhamma and Dharma
	c)	Views on Education
4)		J. Krishnamurthy :
	a)	J. Krushnamurthy's Concept of Deconditioning and Self - awareness
	b)	Freedom from the known
	c)	J. Krushnamurthy's views on Education

### मराठी रूपांतर

### एम.ए. भाग— 1 तत्वज्ञान आधुनिक भारतीय तत्वज्ञ पेपर— 1 सत्र पहिले

1)		विवेकानंद :
	अ)	व्यावहारिक वेदान्त
	ब)	वैचाकीकरण
	क)	प्रक्षणविशयक विचार
2)		अरविंद :
	अ)	उन्नयन संकल्पना
	ब)	मन आणि अतिमानस
	क)	एकात्मिक योगाची संकल्पना
3)		लोकमान्य टिळक :
	अ)	स्वराज्याची संकल्पना व स्वदे विशयक विचार
	ब)	भगवद्‌गीतेवरील भाश्य— कर्मयोग
	क)	राश्ट्रीय प्रक्षणाची संकल्पना
4)		महात्मा गांधी :
	अ)	सत्य, अहिंसा, साध्य व साधन
	ब)	सत्याग्रह – अर्थ, तत्त्वे व स्वरूप
	क)	महात्मा गांधीजीनी केलेले विविध सत्याग्रह

**मराठी रूपांतर**  
**एम.ए. भाग— 1 तत्वज्ञान**  
**आधुनिक भारतीय तत्वज्ञ पेपर— 2**  
**सत्र दुसरे**

1)		रविद्रनाथ टागोर :
	अ)	मानवधर्म
	ब)	निसर्ग व कलाविशयक विचार
	क)	शिक्षणविषयक विचार
2)		डॉ. एस.राधाकृष्णन :
	अ)	बुद्धि आणि अंतःप्रज्ञा
	ब)	जीवनविशयक आद विदी दृश्टीकोन
	क)	ि अक्षणविशयक विचार
3)		डॉ.बी.आर. आंबेडकर :
	अ)	स्वातंत्र्य, समता व बंधूता
	ब)	धर्म आणि धर्म
	क)	ि अक्षणविशयक विचार
4)		जे.कृष्णमूर्ती
	अ)	जे.कृष्णमर्तीची निरूपाधिकतत्त्वाची व आत्मप्रत्ययाची संकल्पना
	ब)	ज्ञातापासून स्वातंत्र्य
	क)	जे.कृष्णमूर्तीचे शिक्षणविषयक विचार

### **Books for Reading and References**

1.	विवेकानंद ग्रंथावली	रामकृष्णमठ प्रकाशन
2.	Selections from The complete works of Swami Vivekananda	----- „ -----
3.	Philosophy of Shri. Aurobindo	Dr.Ramnath Sharma
4.	Introduction to shri.Aurobindo's Philosophy	DR.S.K. Maitra
5.	मुकितगाथा महामानवाची	प्राचार्य ि वाजीराव भोसले
6.	Hind-Swaraj	M.K. Gandhi

7.	Satyagraha	N.K. Bose
8.	सत्याचे प्रयोग	महात्मा गांधी
9.	सत्याग्रह – महात्मा गांधींचा दृष्टिकोण	प्रा. डॉ. नागोराव कुंभार (प्रबोधन प्रकाशन लातूर)
10.	समग्र लोकमान्य टिळक	खंड – 6 वा, केसरी प्रकाशन पुणे.
11.	डॉ.बाबासाहेब आंबेडकर	डॉ.भालचंद्र फडके श्री.विद्या प्राकाशन
12.	बुध्द आणि त्यांचा धम्म	डॉ.आंबेडकर (अनु.) म.भि.चिटणिस
13.	रविंद्रनाथ टागोर – (अनुवादित)	डॉ.ग.ना. जोगी
14.	आधुनिक भारत	आचार्य जावडेकर
15.	Modern Indian Thought	Prin.V.S. Narawane
16.	ज्ञातापासून मुक्ती	जे.कृश्णमूर्ती
17.	प्रथम अर्थात अंतिम मुक्ती	जे.कृश्णमूर्ती
18.	भारतीय राजकीय विचारवंत	डॉ. भा.ल.भोले
19.	जीवनमुल्ये	जे.कृष्णमूर्ती
20.	जे. कृष्णमूर्ती विशेषांक – विचारशालाका	डॉ. नागोराव कुंभार (शिवनगर – लातूर)

**M.A. Part-I (Philosophy)  
Samkhya Darshan Part -VII  
Semester - I  
Samkhya Darshan**

1)	Samkhya : An Introduction
	a) Nature of Samkhya Philosophy
	b) Relation between samkhya – Yoga philosophy
	c) Nature of suffering, Three kinds of suffering, Means for the removal of suffering
2)	Prakrti
	a) Nature and Proofs for the existences of Prakrti [Ultimate cause]
	b) Theory of causation [satkaryavada]
	c) Evolution of Prakrti
3)	Purusa :
	a) Nature and proofs for the existence of Purusa
	b) Plurality of Purusas

4)		Other Concepts :
	a)	Bondage and Liberation
	b)	Nature and objectives of pramanas
	c)	Theory of three Guna's

**M.A. Part-I (Philosophy)  
Samkhya Darshan Part -VII  
Semester - II  
Yoga Darshan**

5)		Yoga – An Introduction
	a)	Nature of Yoga Philosophy
	b)	Chittavrttis, Vrttis- Praman, Viparyaya, vikalpa, Nidra, smrti
	c)	Chittabhumi- Ksipta, Mudha, Viksipta, Ekagra, Niruddha
6)		Ashtang-Yoga and Samadhi
	a)	Eightfold – Path of Yoga System -Yama, Niyama, Asana, Pranayama, Pratyahara, Dharana, Dhyana, Samadhi.
	b)	Kinds of Samadhi Samprajnata and Asamprajnata samadhi (Sabeeja and Nirbeeja samadhi)
7)		Klesas and Kaivalya :
	a)	Klesas- Avidya, Asmita, Raga, Dvesa, Abhinivesa
	b)	Kaivalya (Liberation)
8)		Isvara :
	a)	Yoga and Isvara- Nature, Importance and proofs for the existence Isvara.
	b)	Importance of Yoga Philosophy in the modern world

**मराठी रूपांतर**  
**एम.ए. भाग— 1**  
**सांख्य — योग दर्शन पेपर— 4**  
**सत्र पहिले**  
**“सांख्य दर्शन”**

1)	सांख्य दर्शन – प्रास्तविक
अ)	सांख्य तत्त्वज्ञानाचे स्वरूप
ब)	सांख्य— योग तत्त्वज्ञानातील संबंध
क)	दुःखाचे स्वरूप, दुःखाचे तीन प्रकार, दुःख निवांरण्याचे मार्ग
2)	प्रकृती
अ)	प्रकृतीचे स्वरूप आणि प्रकृतीच्या अस्तित्वाविशयीचे युक्तिवाद
ब)	कार्यकारण सिधांत (सत्कार्यवाद)
क)	प्रकृतीची उत्कांती
3)	पुरुश
अ)	पुरुशाचे स्वरूप आणि पुरुशाच्या अस्तित्वाविशयीचे युक्तिवाद
ब)	पुरुश बहुत्व
4)	अन्य संकल्पना
अ)	बंध आणि कैवल्य (मोक्ष)
ब)	प्रमाण – स्वरूप व उद्दिष्टये
क)	त्रिगण सिधांत

**मराठी रूपांतर**  
**एम.ए. भाग— 1**  
**योग दर्शन पेपर— 4**  
**सत्र दुसरे**

	योग दर्शन
5)	योग – प्रास्ताविक
अ)	योग तत्त्वज्ञानाचे स्वरूप
ब)	चित्तवृत्ती, वृत्तीचे प्रकार— प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती
क)	चित्तभूमि— क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध
6)	अष्टांगयोग आणि समाधी
अ)	योग—अश्टांगमार्ग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी
ब)	समाधीचे प्रकार संप्रज्ञात समाधी (सबीज समाधी) असंप्रज्ञात समाधी (निर्बीज समाधी)
7)	कले । आणि कैवल्य
अ)	कले ।— अविद्या, अस्मिता, राग, द्वेष अभिनिवे ।
ब)	कैवल्य (मोक्ष)
8)	ई वर
अ)	योग आणि ई वर— स्वरूप, महत्त्व आणि ई वराच्या अस्तित्वाची सिध्दी
ब)	आधुनिक जगातील योग तत्त्वज्ञानाचे महत्त्व

### Books for Reading

1.	Esther A. Soloman	'The Commentaries of the Samkhya Karika – A Study' Ahmadabad-1974
2.	Pulimbechari Chakravarti	'Origin and Development of Samkhya System of Thought' Calcutta-1950
3.	Anima Senagupta	'Classical Samkhya- A Critical Study' Lucknow- 1969
4.	S. Radhakrishnan	'Indian Philosophy' Vol.II
5.	Dvivedi M.N. (Tr.)	'Patanjali's Yogasutra' 'Adyar'-1947
6.	Surendranath	'The Study of Patanjali, Calcutta-1920

	Dasgupta	
7.	Sri Aurobindo	'The Synthesis of Yoga'
8.	Jadunath Sinha	'Outlines of Indian Philosophy'
9.	श्रीनिवास दीक्षित	भारतीय तत्त्वज्ञान
10.	डॉ.ग.ना. जो गी	भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहदइतिहास खंड 2
11.	भा.ग. केतकर	भारतीय तत्त्वज्ञानाचर रूपरेषा
12.	कोल्हटकर के. के.	भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजलि योगदर्शन

**M.A. Part-I (Philosophy)**  
**Vedant Darshan Part -IV**  
**Semester - I**  
**[ Shankara ]**

1)	Early Vedic Literature :
a)	Samhita, Brahmane, Aranyake, and Upanishadas.
b)	Vedic Deities [Devata]- Monotheism and Polytheism
c)	Nature of Prasthantrayi
2)	The Advaita Vedanta of Shankara :
a)	Nature of ultimate Reality – Brahman as Absolute Reality
b)	Brahman as Atman (Sat, Cit, Ananda)
c)	Para Brahman and Apara Brahman (Brahman and Isvara)
3)	Illusory character of the world :
a)	Jaganmithya – Badhitattvatha, (बाधितत्वात) Kshanika (क्षणिक) Dik, Kal and Cause-effect relation (दिक, काल, व कार्यकारण संबंध) Namarupa (नामरूप) Jadatattvata.
b)	Mayavada, Satatraya Theory, Maya and Avidya.
c)	Theory of Knowledge
4)	Theory of Self :
a)	The nature of Self
b)	Ekatmavada and Anekavada
c)	Shnakara Interpretation of Tat Tvam Asi.

**M.A. Part-I (Philosophy)**  
**Vedant Darshan Part -IV**  
**Semester - II**

**[Ramanuja, Madhav and Nimbarka]**

5)	Ramanuja : The Philosophy of visistadvaita
a)	Chit, Achit and Isvar
b)	Tat Tvam Asi
c)	Theory of knowledge.
6)	Ramanuja's views on metaphysics
a)	Nature and Reality of the world
b)	Relation between Isvar, man the world.
c)	Nature of individual Self (Jiva)
7)	The Dvaitavada of Madhva :
a)	Madhava's Critique of Advaita and Visistadvaita
b)	Concept of Bheda- Five kinds of Bheda.
c)	Reality of the world
8)	Davaitadavaitavada of Nimbarka :
a)	Rejection of Nirguna Brahma and Maya
b)	The Three Tattvas – Brahma, Cit and Achit
c)	Nature of Jiva and Moksha

**मराठी रूपांतर**  
**एम.ए. भाग— 1 (तत्त्वज्ञान)**  
**वेदान्त दर्शन पेपर— 4**  
**सत्र पहिले**  
**(शंकराचार्य)**

1)	प्राचीन वेदवादमय :
अ)	संहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे
ब)	वैदिक देवता – एके वरवाद आणि अनेके वरवाद
क)	प्रस्थानत्रयीचे स्वरूप

2)	भांकराचार्याचा अद्वैत वेदान्त :
अ)	अंतिम सत्याचे स्वरूप – ब्रह्म हेच एकमेव सत्य
ब)	ब्रह्म हाच आत्मा (सत्, चित्, आनंद)
क)	परब्रह्म आणि अपरब्रह्म (ब्रह्म आणि ई वर)
3)	जगताचे भासमान स्वरूप :
अ)	जगन्मि या –बाधितत्वात, क्षणिक, दिक्-काल व कार्य-कारण संबंध, नामरूप, जडत्वात
ब)	मायावाद, सत्तात्रयसिंधांत, माया आणि अविद्या
क)	ज्ञानमीमांसा
4)	जीव सिधांत
अ)	जीवाचे स्वरूप
ब)	एकात्मवाद आणि अनेकवाद
क)	तत् त्वम असि – भांकराचार्य

**मराठी रूपांतर**  
**एम.ए. भाग— 1 (तत्वज्ञान)**  
**वेदान्त दृष्टिन पेपर— 4**  
**सत्र दुसरे**  
**(रामानुज, मध्वाचार्य, निंबाक)**

5)	रामानुजाचार्याचे विश्वास शटाद्वैत मत
अ)	चित्, अचित् आणि ईश्वर
ब)	तत् त्वम असि
क)	ज्ञानमीमांसा
6)	श्रामानुजाचे सत्ता आस्मविशयक विचार
अ)	जगताचे स्वरूप आणि सत्यत्व
ब)	ई वर, मनुश्य आणि जगत यांच्यातील संबंध
क)	जीवाचे स्वरूप
7)	मध्वाचार्याचा द्वैतवाद :
अ)	अद्वैत आणि विश्वास शटाद्वैत यावरील मध्वाचार्याची ठीका.
ब)	भेदाची संकल्पना – भेदाचे पाच प्रकार
क)	जगताचे सत्यत्व

8)	निंबार्काचे द्वैताद्वैतवाद :
अ)	निर्गुण ब्रह्म आणि माया यावर केलेली टीका.
ब)	ब्रह्म, चित् आणि अचित् – तीन तत्त्वे
क)	जीव आणि मोक्षाचे स्वरूप

## Books for Reading

1.	T.M.P. Mahadevan	'The Philosophy of Advaita' Madras-1957
2.	M.V.K. Ayer	'Philosophy of Advaita' Asia/Allied Publication
3.	P.N. Srinivasachari	'Philosophy of Visistavada' Adyar Library, Madras.
4.	Dr.S.N.Das Gupta	'A History of Indian Philosophy'
5.	Dr. Anima Sengupta	'A Critical Study of Ramanuja's Philosophy' Motilal Banarasidas
6.	S.M. Srinivasachari	'Advaita and Vivartavada' Delhi-1976
7.	T.P. Ramchandra	'Dvaita Vedanta'
8.	B N.K. Sharma	'Philosophy of Madhavacarya' Bhartiya Vidya Bhavan - Mumbai
9.	Swami Taspasyananda	'Bhakti School of Vedanta' Madras-1990
10.	M.C. Parekh	'Sri Vallabhacarya Life, Teaching and Movement – A Religion of Grace'
11.	Mrudula L Mafatia	'The Philosophy of Vallabhacarya' Delhi-1967
12.	R.G. Bhandarkar	'Vaishnavism, Saivism and minor Religious System Varanasi 1965
13.	K.C. Bhattacharya	'Studies in Vedantism'
14.	श्रीनिवास दीक्षित	भारतीय तत्त्वज्ञान
15.	डॉ.ग.ना. जो ठी	भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहदइतिहास खंड 3
16.	भा.ग.केतकर	भारतीय तत्त्वज्ञानाची रूपरेषा